

#### **PSIT INFRASTRUCTURE & SERVICES LIMITED**

CIN: L72900MH1982PLC027146

Office No. 308, B2B Agarwal Centre, Near Malad Industrial Estate, Kanchpada, Malad West Mumbai : 400064 Tel No. : +91-22-49703893 Email : psitinfra@gmail.com, Web : www.psitinstructure.co.in

August 27, 2024

The Deputy Manager - DCS
BSE Limited
P. J. Towers, Dalal Street, Fort
Mumbai – 400 001

Ref: Scrip Code 505502

Sub: Newspaper advertisement pertaining to 42<sup>nd</sup> Annual General Meeting

Respected Sir or Madam,

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended, please find enclosed copies of the newspaper advertisement pertaining to 42<sup>nd</sup> Annual General Meeting to be held on 19<sup>th</sup> September 2024 at 1.30 PM through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM). The advertisements were published in English and Marathi newspapers on 27<sup>th</sup> August 2024.

This information will also be hosted on the Company's website, at www. psitinfrastructure.co.in

Thanking You,

Yours Faithfully,
For PS IT INFRASTRUCTURE & SERVICES LIMITED

KAWARLAL KANHAIYALAL OJHA DIN: 07459363 MANAGING DIRECTOR

# रविवारी उत्साहपूर्ण

### रक्तदान

मुंबई, दि.२६ : सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या मानवसेवेकरिता आपले जीवन समर्पित करण्याची दिव्य शिकवण आत्मसात करत रविवारी २५ ऑगस्ट रोजी मुंबईतील चेंबूर, कल्याण जवळचे भिसोळ गाव तसेच डोंबिवलीतील सोनारपाडा येथे आयोजित तीन रक्तदान शिबिरांम ध्ये एकंदर ४२१ निरंकारी भक्तांनी मोठ्या उत्साहाने रक्तदान केले.

संत निरंकारी सत्संग भवन, चेंबूर मुंबई येथे आयोजित भव्य रक्तदान शिबिराम ध्ये संत निरंकारी रक्तपेढी मार्फत १९४ युनिट तर लोकमान्य टिळक सायन हॉस्पिटलच्या रक्तपेढीने १०८ युनिट रक्त संकलित केले.

या शिबिराचे उद्घाटन संत निरंकारी मंडळाच्या प्रेस व पब्लिसिटी विभागाचे मेंबर इंचार्ज शी.राकेश मुटरेजाजी यांच्या शुभहरुते करण्यात आले. या प्रसंगी मंडळाच्या प्रचार प्रसार विभागाचे समन्वयक डॉ.दर्शन सिंहजी यांच्यासह मिशनच्या विविध शाखांचे प्रबंधक तसेच सेवादल अधिकारी उपस्थित होते. चेंबूर येथील माजी नगरसेवक थी.अनिल पाटणकर यांनी या शिबिराला सिदच्छा भेट दिली व मिशनच्या मानवतावादी कार्याची प्रशंसा केली.

उल्लेखनीय आहे, की या भव्य रक्तदान शिबिराच्या निमित्ताने म हाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री थी. एकनाथजी शिंदे यांनी एक शुभेच्छा संदेश पाठवून संत निरंकारी मि शनमार्फत देश-विदेशात राबविल्या जात असलेल्या विस्तृत रक्तदान अभियानाची व अन्य सामाजिक कार्यांची स्तुती केली आहे. या रक्तदान शिबिराच्या आयोजनामध्ये मंडळाचे रऱ्थानिक सेक्टर संयोजक शी.विजय विचारे तसेच एसएनसीएफचे श्री.शशी परब यांनी स्थानिक सेवादल युनिटच्या सहयोगाने म हत्वपूर्ण भूमिका पार पाडली.

#### **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given to the Public at Large that Vessel Registration Certificate (VRC) BDR-IV-00292 of 2003 in respect of Motor Vessl "M L. Manek I" is lost and misplaced. Any person found the same may please call on Mobile: 9152895176 to the Owner MR. ABDUL RASHEED MOHD. SALEH MARNE.

Adv. M. Saeed Kadu (Advocate, High Court) Mob: 9821464675 Add: 297, Issak Manzil, 1st Floor, Room No. 13 S.V.P. Road, Mumbai 400 003

#### जाहीर सूचना

सर्व व्यक्तींना थेथे सुचित करण्यात येत आहे की, माझे अशील श्री. जायेद इशाक शेख हे फ्लॅट क्र.११, १ला मजला, इमारत क्र.ए-२, गुरु आनंद देव एसआरए कोहौसोलिल, बिंद्रा केम्प्टेलेक्स, महाकाली गुंफ रोठ अथेरी (पुरी), मुंबई-४०००९३, क्षेत्रफळ सुमारे २२५ ची.फ़. कापेंट क्षेत्र (यापुढे सदर फ्लॅट जागा म्हणून संदर्भ) या जागेचे मालक आहेत.

जागच मालक आहत. सदर फ्लॅट मुळत: एसआरए योजने अंतर्गत त्यांचे वडील श्री. मोहम्मद् इशाक एम. शेख यांना दिनांक १९ मे, शी. मोहम्मद इशाक एम. शेख बांना दिनांक १९ में २००८ रोजीचे ताबा पत्र क्र.एएलडी/ए-२/२८२/२००८ मुत्ता त्यांची जुनी खोली जागा महाकाली गुफा रोड, अंधर्ष (पुर्व), मुंबई-४०००१३ या जागेऐवजी देण्यात आर्ल होती. बढील शी. मोहम्मद इशाक एम. शाख बांच १८.०३.२०१९ रोजी निधन झाले, त्यांच्या पपचात त्यांची माना प्रसात हारिता हुनां में भीमती सावरा असरा-अलती शेख कर्फ कुमारी सावरा इशाक शेख व वांच हुगाक शेख व जावेद इशाक शेख व वांच मुले सिलम इशाक शेख व जावेद इशाक शेख हुगाक शेख हुगाक गोख व जावेद इशाक शेख हुगाक गोख वांची निधनानंतर एक आंते

इशाक गंख है आहेत. श्री. मोहम्मद इशाक एम. शेख यांचे निधनानंतर गुरु आनंद देव एसआरए कोहौसोलि. यांनी दिनांक २६.०५.२०२३ रोजी **शीमती झारिना इशाक शेख** यांच्या नावे अनुक्रमांक ए२ ते ५५ असलेले २.५०/ मृत्यंकीचे ५ पुणेणां मरणा केलेले माग प्रमाणपत्र क्र.०११ हस्तांतर केले आणि सदर फ्लॅट जागेचे मालक झाले.

जर कोणा व्यक्तीस याबाबत वारसाहक, तारण, विक्री, बिद्धीस, भाडेपट्टा, मालकीहक, न्यास, परिस्था, कायदेशीर हक, तावा, विहिवाट किंवा इतर प्रकार काही अधिकार, हक, हित, दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात दस्तावेजी पुराज्यांसह खालील स्वाक्षरीकत्यांचे कार्यालय क. २४, क्विंव क. २०, कृमार बिक्टामें स. स्टर, रूरा पानला, २०५, अबुबकर हाऊस, अपोलो स्ट्रीट, मुंबई समाचार मार्ग, फोर्ट, मुंबई-४००००२ येथे आजच्या तारखेंपासून १५ दिवसात कळवावे. अन्यव्या अजा दाज्यांच्या संदर्भीशिवाय हस्तांतर पूर्ण केले जाईल आणि दावा असल्यास त्याग व स्वर्णात केले आहेत असे सम्यव्ये जाईल. क्षितीश शुक्ल दिनांक: २७.०८.२०२४

वकील उच्च न्यायाल मोबाईल क्र.:९८७०३२२१८२

### जाहीर सूचना सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्री. निलेश बाळकृष्ण शेळके

व श्रीमती शर्मिला बाळकृष्ण शेळके यांनी फ्लॅट क्र.बी-५०१, ५वा मजला, क्षेत्रफळ सुमारे ४४०.०० चौ.फु. बिल्टअप क्षेत्र, 'सिल्वर ॲव्हेन्यु को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि.' म्हणून ज्ञात इमारत, कोलिवरी गाव रोड, कलिना सांताक्रुझ पुर्व, मुंबई-४०००९८, जमीन सीटीएस क्र.५६३४ए. गांव कोळेकल्याण, तालुका कुर्ला, मुंबई उपनगर जिल्हा ही जागा **श्रीमती स्टेल्ला डि'सोझा** यांच्याकडून अ.क्र.बीडीआर-१८/१५०३७/२०२४ अंतर्गत नोंद दिनांक २०.०८.२०२४ रोजीच्या विक्री करारनामानुसार त्यात नमुद नियम व अटी आणि योग्य रकमेप्रमाणे खरेदी केली. सदर फ्लॅट सर्व अधिभार, दावा व मागणीपासून मुक्त आहे. उपरोक्त सदर फ्लॅट श्री. अल्बर्ट अब्राहम डि'सोझा व श्रीमती स्टेल्ला डि'सोझा यांनी श्री. लेस्टन सिमॉन जोसेफ डि'सोझा व श्रीमती नेईसा सुसान **डि'सोझा** यांच्याकडून अ.क्र.बीडीआर-१८, २५०९/२०१७ अंतर्गत दिनांक २६.०४.२०१७ रोजीच्या विक्री करारनामानुसार संयुक्तपणे खरेदी केला होता. श्री. अल्बर्ट अब्राहम डि'सोझा यांचे २८.१२.२०२२ रोजी निधन झाले. त्यांच्य पश्चात श्रीमती स्टेल्ला डि'सोझा (पत्नी), श्री अलस्टेन डि'सोझा व श्री. लेस्टन डि'सोझा (मले) हे आहेत. श्री. अलस्टेन डि'सोझा श्री. लिस्टेन डि'सोझा यांनी त्यांचे शेअर्स अ.क्र.बीडीआर-१८/२७९१/२०२४ अंतर्गत नोंद दिनांक १४ ०२ २०२४ गोजीच्या मकता करारनामानुसार श्रीमती स्टेल्ला डि'सोझा यांच्या नावे मुक्त केले. जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्त किंवा भागावर वारसाहक, शेअर, विक्री, तारण भाडेपट्टा, मालकी हक्क, परवाना, बक्षीस, अदलाबदल, न्यास, ताबा किंवा अधिभार किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा किंवा अधिकार असल्या त्यांनी सर्व मुळ दस्तावेजांसह लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकर्त्यांना त्यांचे कार्यालय **बी-१/१९, निम्न** तळमजला. टार्गेट मॉल. राजमहल हॉटेल समोर, चंदावरकर रोड, बोरिवली (पं.), मुंबई-४०००९१ येथे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून चौदा (१४) दिवसात कळवावे, अन्यथा अशा व्यक्तींचे दावा त्याग आणि/किंवा स्थिगित केले आहेत असे समजले जाईल.

आज दिनांकीत २७ ऑगस्ट, २०२४ दयाशंकर यादव वकील, उच्च न्यायालय सही/-

### जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येते की माझे अशील श्री. धुव पंकज कुमार रक्षित हे श्रीमती मनिषा रक्षित यांच्यासह खालील अनुसुचीत नमुद केलेल्या मालमत्तेच्या संयुक्त मालक

माझ्या अशिलांनी घोषित केले आहे की, त्यांचे वडील श्री. पंकज कुमार रक्षित ऊर्फ पंकज कुमार बिभानाथ रक्षित (मयत) हे श्रीमती मनिष रक्षित यांच्यासह सदर मालमत्तेचे संयक्त मालक होते. सदर श्री. पंकज कुमार रक्षित ऊर्फ पंकज कुमार बिभानाथ रक्षित यांचे १५.०२.२०२ ु ोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी **१**) श्रीमती मनिषा रक्षित, त्यांचा मुलगा २) श्री **ध्रुव पंकज कुमार रक्षित** अर्थात माझे अशील व त्यांची मुलगी ३) श्रीमती पुष्पिता मकवाना हे कायदेशीर वारसदार व प्रतिनिधी आहेत. दिनांक १९ ऑगस्ट, २०२४ रोजीच्या नोंद मुक्तत करारनामाद्वारे सदर ?) श्रीमती मनिषा रक्षित व २) श्रीमती पृष्पिता मकवाना यांनी स्वर्गीय थ्री. पंकज कुमार रक्षित ऊर्फ पंकज कुमार विभानाथ रक्षित यांचे सदर मालमत्तेमधील ५०% अविभाजीत शेअर्समधील त्यांचे एकत्रित २/३ अविभाजीत शेअर्स माझे अशील **श्री. ध्रुव पंकज कुमार रक्षित** यांच्या नावे मुक्त केले.

जर कोणा व्यक्तिस सदर खालील अनुसुचीत सद मालमत्ता किंवा भागावर वारसाहक, विक्री अदलाबदल, मुक्तता, भाडेपट्टा, मालकीहक, ताबा जप्ती, लिस पेन्डन्स, तारण, भागिदारी, अधिभार बक्षीस किंवा अन्य इतर प्रकारे कोणत्याही स्वरूपाचा कोणताही अधिकार, हक्क, मागणी किंवा दाव असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशना पासून १४ (चौदा) दिवसांच्या आत खालील स्वाक्षरीकर्ताकडे सर्व पष्टयर्थ दस्तावेजांच्या प्रतींसह कळवावे. अन्यथ अशा व्यक्ती/संघटना/संस्था यांचे असे दावे असल्यास ते सोडून दिले आहेत असे समजण्यात येईल आणि ते माझ्या अशिलांवर बंधनकारव असणार नाहीत आणि सर्व अधिभारापासून मुक्त व स्पष्ट बाजारभाव असलेल्या सदर अनुसुचीत मालमत्तेच्या अधिकाराच्या आधारावर माझे अशील व्यवहार सुरू करतील.

मालमत्तेची अनुसुची फ्लॅट क्र.६०३, एकुण क्षेत्रफळ ६०.९६ चौ.मी बिल्टअप क्षेत्र, ६वा मजला, दी डिस्कव्हरी को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेडची इमारत क्र.८ दत्त पाडा रोड, बोरिवली (पुर्व), मुंबई-४०००६६, जमीन सीयीएस क्र.१०६, १०८ ते ११०, ११५ ते ११८, गाव मागाठाणे, तालुका बोरिवली, मुंबई उपनगर जिल्हा येथील जागेचे सर्व भाग व खंड. आज दिनांकीत २६ ऑगस्ट, २०२४

> आर. जे. चोथानी - वकील डी-१०४, अंबिका दर्शन, सी.पी.रोड कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१

#### **PUBLIC NOTICE**

This is to inform All the public that Neelam Nitin Manek having with Maiden Name NEELAM LAXMAN KITHANI, 40 years Residing at 39/6, MOTI MAHAL, NEAR GURU KRUPA HOTEL, SION WEST, MUMBAI, MAHARASHTRA, BHARAT, PIN-400022 is not issued Death Certificate and not registered death of LAXMAN GULABRAI KITHANI anywhere in India, & My Father Name LAXMAN GULABRAI KITHANI is died on 30/12/2004 in L.C. MANEK POLY CLINIC HOSPITAL, GROUND FLOOR, PARVATI PALACE, SHIVPURI COMPOUND, CHEMBUR, MUMBAI, MAHARASHTRA, also, if there is any legal objection to the process of issuing the death certificate, they should intimate to the office of Tehsildar Mulund, to me with proof in their possession within 15 days from the date of publication of this notice in writing, otherwise it will be considered that there is no claim, interest or objection of any kind. Date: 23/08/2024

R/0-39/6, Moti Mahal, Near Guru Krupa Hotel, Sion West, Mumbai, Maharashtra, Pin-400022.

NEELAM L. KITHANI

याद्वारे जाहिर नोटीस देण्यात येते की, माझे अशील श्री सुधाकर गणपत कुरळे हे सदनिका क्र. ५१४, पाचवा मजला, योगेश्वर सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, इमारत क्र.२, डिलाईल रोड, ना. म. जोशी मार्ग, मुंबई ४०००१३ खरेदी करू इच्छित आहेत. सदर सदनिका राजश्री रमाकांत पाटील यांच्या नावावर होती. राजश्री रमाकांत पाटील हे २६/०९/२०२० रोजी मयत झाले आहेत. त्यांच्या मृत्युनंतर सदर सदनिका त्यांचे पती रमाकांत बाळाराम पाटील यांचे नावे हस्तांतरित करण्यात आली आहे. तरी सदर सदनिके संबंधी कोणत्याही व्यक्तीची, वारसाची हरकत अथवा हक्क किंवा हितसंबंध असल्यास किंवा सदर सदनिकेवर वाटा, वारसाहक्क, विक्री, भेट, तारण, शुल्क, भाडेपट्टा परवाना किंवा इतर कोणताही अधिकार असल्यास त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत लेखी पुराव्यासह त्यांची हरकत खाली स्वाक्षरी केलेल्या विकलांच्या कार्यालयात व्यक्तीशः कळवावी. जर नमूद मुदती मध्ये कुणाचीही हरकत न आल्यास आमचे अशिलांना सदर सदनिका खरेदी करण्यास कोणताही अडथळा असणार नाही असे गृहीत धरण्यात येईल आणि आमचे अशिल सदर सदनिकेचे निर्वीवाद मालक होतील व मुदती नंतर आलेल्या कोणत्याही हरकतीची दखल घेतली जाणार नाही ह्याची नोंद घ्यावी.

जाहीर नोटीस

#### सदनिकेचे वर्णन

सदिनका क्र. ५१४, पाचवा मजला, योगेश्वर सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, इमारत क्र. २, डिलाईल रोड, ना. म. जोशी मार्ग, मुंबई ४०००१३, सदिनकेचे क्षेत्रफळ २२८.४१ स्वे. फिट चटई क्षेत्र (२५.४७ स्केअर मीटर बिल्टअप) असा आहे. सर्वे नं. १७१ असा असुन, सोसायटी नोंदणी क्र. एम यु एम / टी एन ए एम एच ए डी बी/ एच एस जी (टीओ)/ (टीसी) / ५८/ सन २०१९-२०२०, असा आहे

डी-०४, तळमजला, श्री पिपळेश्वर सहकारी गृहनिर्माण संस्था, स्थळ : मुंबई दिनांक : २७.०८.२०२४ महादेव पालव मार्ग, करी रोड (प), मुंबई ४०००१३

### पीएस आयटी इन्फ्रास्ट्रक्चर आणि सर्व्हिसेस लिमिटेड

सीआवरून : एल७२९००एमएच१९८२पीएलसी०२७१४६ नौदणीकृत कार्यालयः कार्यालय क्र.३०८, ची२बी अग्रवाल केंद्र, मालाड इंडस्ट्रियल इस्टेट जवळ, कांच्याडा, मुंबई -४०००६४ इत्यजी: +९१२,२६६७१ १७५०; ई-मेल: psitinfra@gmail.com: वेबसाईट: www.psitinfrastructure.co.in

### ४२व्या वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) ची सूचना

येथे सूचना रेण्यात येत आहे की, कंपनीच्या सदस्यांची ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार, १९ सप्टेंबर २०२४ रोजी सकाठी ११.३० वाजता व्हिंडिओ कॉन्फरिसंग (व्हीसी) किंवा अन्य दुकश्राव्य माध्यम (ओएहीएम) द्वारे कंपनी कायदा, २०१३ (कायदा) आणि त्याखाली बनवलेले नियम आणि सेवी (एलओडीआर) विनियम, २०१५ च्या सर्व लागू तरतुर्दीचे २०१३ (कायदा) आगा त्याखालां बनवललं नियम आगा सवा (एलआडाआर) विानयम, २०१५ च्या सव लागू तरातुचांच असुपातन सहवाचिता सामान्य पीएफक दिनांक ८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल २०२०, ५ मे २०२०, २० सर्टेबर २०२०, १४ डिसेंबर २०२०, ३१ जानेवारी २०२०, ०८ डिसेंबर २०२१ आणि १४ डिसेंबर २०२१, ०२/२०२२ दिनांक ०५ मे २०२२, १९/ २०२४ दिनांक २८ डिसेंबर २०२२ आणि २०२२ आणि ०५/२०२२ दिनांक २५ सप्टेंबर २०२३ रोजी सहकार मंत्रात्वानं (एपसीए) ने वार्ष केलेले नवीनतम पीएचक आहे, एकतिवरणे एमसीए पीएकके स्पून संवर्धित आणि सेवी पीएफक स्वार्धित १२ मे १२ . हेलेल्या व्यवसायावर विचारविमर्श करण्याकरिता होणार आहे. व्हीसी/ओएव्हीएम द्वारे एजीएममध्ये उपस्थित राहणाव्य दस्यांना कायद्याच्या १०३ अंतर्गत गणसंख्येच्या उद्देशाने गणले जाईल.

वरील परिपत्रकांचे पालन करून, एजीएमची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२३-२०२४ च्या आर्थिक विवरणांसह मंडळाच अहवाल, लेखा परीक्षकांचा अहवाल आणि त्यासोबत संलम्न केली जाणारी आवश्यक असलेली इतर कागदपत्रे (एकत्रितपण अहरवाल, तथा परीक्षकाचा अहरवाल आणि त्यासावत सलान कला जाणारा आवश्यक अस्तावला इतर कागदय, प्रकाशतयण वार्षिक अहराल म्हण्यून सर्विभेत्र कंपनीच्या तथा सर्व सरव्यानां केवळ ई-मेलद्वारे पाठविण्यात आली आहेत, उचांचा ई-मेल पत्ता कंपनी/निबंधक आणि भाग हस्तांतरण प्रतिनिधी (आरटीए) किंवा डिपॉझिटरी सहभागीदार (डीपी) कडे नॉंटणीकृत आहे. इतर कागदयनांसह सुवनेचे इलेक्ट्रॉनिश पाटवण्याचे काम शनिवार, २४ ऑगस्ट २०२४ रोजी पूर्ण झाले आहे. हा अहवाल कंपनीच्या वेबसाईट लिंक http://www.psitinfrastructure.co.in/annual-report.html वर तसेच स्टॉक एक्सचेंज www.bseindia.com वेबसाइटवर देखील उपलब्ध कुरून देण्यात आला आहे.

www.useniuta.com वश्वाद्वत्य रखाल उपलब्ध करून तथ्यात आला आहा. कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन तियम), २०१४ च्या नियम २० स्त वाचलेत्या कावद्याच्या कलम १०८ च्या तरपुरीनुसार वेळोवेळी सुधारित केल्याप्रमाणे आणि डएइख (डजुट) विनियम २०१५ चे नियम ४४ आणि सर्वसाधारण सभेवरील सचिवीय मानके (एसएस-२), एजीएमच्या सूचेनमंत्र्य नमूद केलेल्या सर्व द्रायांवार त्यांचे मत देण्यासाठी सर्व सभासतांना पिगो इं-क्लीटिंग सूचिया (मिग्नेट केन्लीटिंग) प्रदान करातां कंपनीला आनंद होत आई. ज्यावतिरक्त कंपनी पिगो इं-क्लीटिंग सुविधा (मिग्नेट केन्लीटंग) स्वाद्या स्त्रा कंपनी पिगो इं-क्लीटिंग सुविधा प्रदान करत आहे. यासंबंधीची प्रक्रिया/सूचना

ज़ीएमच्या सूचनेमध्ये देण्यात आल्या आहेत. . निश्चित तारखेनुसार म्हणजे १२ सप्टेंबर २०२४ रोजी वास्तविक किंवा डिमॅट स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या कंपनीचे सदस्य रिमोट ई-व्होर्टिंगद्वारे किंवा व्हीसी/ओएव्हीएम द्वारे मीटिंगला उपस्थित राहून एजीएम मध्ये मते देण्यास पात्र असतील मतदानाचे अधिकार निश्चित तारखेनुसार भरणा केलेल्या इकिटी भाग भांडवलामधील त्यांच्या शेअर्सच्या प्रमाणात असतील. रिमोट ई-वोटिंग कालावधी सोमवार, १६ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ९.०० वा. प्रारंभ होईल आणि बुधवार, १९ सप्टेंबर २०२४

एजीएमची सूचना पाठवल्यानंतर आणि निश्चित तारीख/नोंद तारखेनुसार १३ सप्टेंबर २०२४ रोजी शेअर्स धारण केल्यानंतर कंपनीचा सदस्य होणारी कोणतीही व्यक्ती psitinfra@gmail.com किंवा support@purvashare.com वर विनंती पाठवुन लॉगिन आयाडी आणि पासवर्द मिळवु शकते, तथापि, वर ते वक्ती सिगट दे नहीटिसार्गाठी प्रप्साडीएल/सीडीएसएल मध्ये नोंदणीकृत असेल तर विद्यमान वापरकर्ता क्रेडेलियल्स मते देण्यासाठी वापरली जाऊ शकतात.

. सभासदांनी एवंग्रिपच्या सुचनेमध्ये नमूद केलेल्या सर्व नोट्स आणि एजीएममध्ये सामील होण्याच्या सूचना, एजीएम दरम्या रिमोट ई-व्होर्टिगद्वारे मते देण्याची पद्धत काळजीपूर्वक वाचण्याची विनंती केली जाते.

पीएस आवटी इन्फ्रास्टक्चर आणि सर्व्हिसेस लिमिटेडकरिता

### **Nibe Ordnance and Maritime Limited**

(Formely known as Anshuni Commercials Limited) CIN: L2500MH1984PLC034879 Regd. Office: 202, C-Wing, Windfall, Sahar Plaza Complex, J B Nagar, Marol

M. V. Road, Andheri (East), Mumbai - 400059

Phone: 022-62094999 | Website: www.anshuni.com | Email: anshunicommercialsltd@gmail.com

#### NOTICE OF 39th ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE AND F-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the 39th Annual General Meeting (AGM) of the Members of Nibe Ordnance and Maritime Limited (Formely known as Anshuni Commercials Limited) will be held on Saturday, September 21, 2024 at 02.30 p.m. through Video Conferencing ("VC")/ Other Audio-Visual Means ("OAVM") to transact the businesses, as set out in the Notice convening the AGM in accordance with various MCA and SEBI Circulars. Members will be able to attend and participate in the AGM through VC/ OAVM facility only.

The AGM will be convened in compliance with the applicable provisions of the Companies Ac 2013 ("Act") and the Rules framed thereunder, Securities and Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations" read with General Circular numbers 14/2020 17/2020 20/2020 10/2022 and 09/2023 dated April 08, 2020, April 13, 2020, May 5, 2020, December 28, 2022 and September 25, 2023 respectively issued by the Ministry of Corporate Affairs (Collectively referred to as 'MCA Circulars') without the presence of the Members at the common venue.

In compliance with the above MCA circulars and the SEBI Circular No. SEBI/HO/CED/PoD-2/P CIR/2023/4 dated January 05, 2023, The Notice of the AGM along with the Annual Report for the financial year 2023-2024 has been sent on August 26, 2024, only through electronic mode to those Members of the Company whose email addresses are registered with the Company Depository Participant(s)/RTA as on August 23, 2024. The Notice of AGM along with the Annua Report for the financial year 2023-2024 is also available on the Company's website at www.anshuni.com. and on the website of the BSE Limited at www.bseindia.com.

The documents referred to in the Notice of the AGM are available for inspection at the registered office of the Company by the Members from the date of circulation of the Notice of AGM up to the date of AGM and will also be available for inspection during the AGM. Members seeking to inspect such documents can send an email to anshunicommercialsltd@gmail.com.

Notice is further given pursuant to Section 91 of the Act read with Rules made thereunder and Listing Regulations that the Register of Members and Share Transfer Books of the Compan will remain closed from Sunday, September 15, 2024, to Saturday, September 21, 2024 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting.

Date: August 26, 2024

In compliance with the provisions of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies Management and Administration) Rules, 2014, Secretarial Standards on General Meetings (SS-2) issued by the Institute of Company Secretaries of India and Regulation 44 of the Listing Regulations, Members have been provided with the facility to cast their votes on all resolutions set forth in the Notice of the AGM using an electronic voting system (remote e-Voting). The Company has engaged the services of CDSL for providing facility for remote e-Voting participation in the AGM through VC/OAVM and voting at the AGM. The voting rights of Members shall be in proportion to the equity shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on Saturday, September 21, 2024 ("cut-off date").

The manner of remote e-Voting and voting at the AGM by the Members holding shares in the dematerialized mode, physical mode and for Members who have not registered their email addresses is provided in the Notice of AGM.

The remote e-Voting commences on Wednesday, September 18, 2024 (9.00 a.m.) and ends or Friday, September 20, 2024 (5.00 p.m.) (IST). Members may cast their votes electronically during this period. The remote e-Voting shall be disabled by CDSL thereafter. Those Members who shall be present in the AGM through VC/ OAVM facility and had not cast their votes on the resolutions through remote e-Voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-Voting at the AGM.

The Members who have cast their votes by remote e-Voting prior to the AGM may also attend participate in the AGM through VC/ OAVM but shall not be entitled to cast their votes again. Any person who becomes a Member of the Company after dispatch of Notice of the AGM and holding shares as on the cut-off date i.e. Saturday, September 14, 2024 may obtain the User ID and password by sending a request to <a href="mailto:helpdesk.evoting@cdslindia.com">helpdesk.evoting@cdslindia.com</a>.o

mt.helpdesk@linkintime.co.in. However, if the Member is already registered with CDSL for e Voting then he can use the existing user ID and Password for casting the vote through e-Voting n case of any queries/grievances relating to remote e-Voting or e-Voting at the AGM, please refer to the Frequently Asked Questions (FAQs) and e-Voting user manual for Members available at www.evotingindia.com, under help section or contact Mr. Rakesh Dalvi, Manager, (CDSL) or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com. or call toll free no. 1800 21 09911

> By Order of the Board of Directors of Nibe Ordnance and Maritime Limited (Formerly known as Anshuni Commercials Limited)

Mahesh Panwai Whole-time Director DIN: 06702073



सीआयएन एल२४२३१एमएच१९९३पीएलसी२८८३७१ कॉर्पोरेट कार्यालय : लेव्हल ५, प्रेस्टीज पॅलेडियम बायन, क्र. १२९-१४० ग्रीम्स रोड, चेवई, तामिळनाडू, ६०००६ नॉदणीकृत कार्यालय: १०४, पहिला मजला पहिला मेगा मॉन, पोईसर डेपोच्या मागे, कांदिवली पश्चिम मुंबई, महाराष्ट्र, ४०००६७

येथे सुचना देण्यात येत आहे की, फिशर मेडिकल व्हेन्चर्स लिमिटेड (पूर्वीची फिशर केमिक लिमिटेड म्हणून ज्ञात (कंपनी') ची ३१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ('एजीएम') मंगळवार, १७ सप्टेंबर, २०२४ (१७/०९/२०२४) रोजी सकाळी ११.००० वा. एजीएम सचनेत नमद व्यवसायावर विचारविमर्श करण्याकरिता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्व

कंपनीचा ३१ वा वार्षिक अहवाल ज्यामध्ये एजीएमची सूचना, वित्तीय अहवाल, लेखा परीक्षकांचा आणि संचालकां अहवाल यांचा समावेश आहे, ज्यांनी एमसीएच्या लागू अधिसूचनेनुसार कंपनी/आरटीए/ डिपॉझिटरी सहभागीदारांकडे त्यांचे ई-मेल पत्ते नोंदणीकृत केले आहेत अशा सर्व भागधारकांना ईमेलद्वारे पाठवले आहे

वार्षिक अहवाल कंपनीच्या www.fischermv.com वेबसाइटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या vww.bseindia.com वेबसाइट्स वर आणि एनएसडीएलच्या evoting.nsdl.com वेबसाइट वर देखील उपलब्ध आहे

सेबी आणि एमसीए च्या अधिसूचनांनुसार, भागधारक केवळ व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एजीएममध्ये सामील होउ गकतात आणि सहभागी होऊ शंकतात आणि केवळ ई-व्होटिंगद्वारे त्यांचा मतदानाचा हक्क बजावू शकतात

कंपनीच्या एजीएमशी संबंधित महत्त्वाच्या कार्यक्रमाच्या त	गरखा खालीलप्रमाणे आहेत:
कट-ऑफ तारीख	१०/०९/२०२४
(अशा तारखेपर्यंत (वास्तविक आणि डीमॅट दोन्ही)	
भागधारणा करणारे सदस्य त्यांचे मत देण्यास आणि	
एजीएमला उपस्थित राहण्यास पात्र असतील)	
पुस्तक बंद करण्याची तारीख	११/०९/२०२४ ते १७/०९/२०२४
(भाग हस्तांतरण पुस्तके बंद करणे आणि सदस्यांची	(दोन्ही दिवस समाविष्ट)
नोंदणी / लाभार्थी मालकांची नोंदणी)	
रिमोट ई-व्होटिंग प्रारंभ	१४/०९/२०२४ (सकाळी ०९:०० पासून)
रिमोट ई-व्होटिंग समाप्ती	१६/०९/२०२४ (संध्याकाळी ०५:०० पर्यंत.)
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एजीएम	१७/०९/२०२४ सकाळी ११ वाजता
एजीएममध्ये ई-व्होटिंग	१७/०९/२०२४ (एजीएम संपल्यानंतर सुरू होईल आणि एजीएम संपल्यानंतर अर्धा तास संपेपर्यंत खुला राहील)

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ई-वोटिंग आणि एजीएममध्ये उपस्थित राहण्याच्या सूचना वार्षिक अहवालात तपशीलवा दिलेल्या आहेत आणि कंपनीच्या WWW.fischermv.com वेबसाइटवर देखील उपलब्ध आहेत. सदस्य वार्षिव सर्वसाधारण सभेच्या तारखेच्या १४ दिवसांआधी त्यांचे प्रश्न CS@fischermv.com वर ईमेलद्वारे पोस्ट करू राकतात ज्यात ओळखीच्या उद्देशाने नाव, फोलिओ क्रमांक / क्लायंट आयडी / डीपी आयडी यासह संबंधित स तपशील प्रदान करावे आणि कंपनीकडून वार्षिक सर्वसाधारण सभेत योग्यरित्या ते संबोधित केले जाईल. // मंडळाच्या आदेशान्वये //

फिशर मेडिकल व्हेंचर्स लिमिटेडकरित (पर्वीची फिशर केमिक लिमिटेड म्हणून ज्ञात)

ठिकाण: चेन्नई दिनांक: २७/०८/२०२४

कंपनी सचिव



सुभाष रोड, विले पार्ले – पूर्व, मुंबई – ४०००५७. सीआयएन : एल२५२००एमएच१९८७पीएलसी०४४७०७ दुर:१९-२२-६७६६९९९/२८३४१०८३ फॅक्स: ६७६६९९८ ई-मेल: investor@nationalplastic.com, वेक्साईट : www.nationalplastic.com

#### टपाल मतदानाची सूचना

कंपनी कायदा, २०१३ च्या लागू तरतुदी, सुधारित केल्याप्रमाणे (\*जाहिरात) सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ सुधारित (व्यवस्थापन नियम), सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक १४/२०२० दिनांक ८ एप्रिल २०२०, १७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२०, २०/२०२० दिनांक ५ मे २०२०, २२/२०२० दिनांक १५ जून २०२०, ३३/२०२० दिनांक २८ सप्टेंबर २०२०, ३९/२०२० दिनांक ३१ डिसेंबर २०२०, १०/२०२१ दिनांक २३ जून २०२१, २०/२०२१ दिनांक ८ डिसेंबर २०२१, ३/२०२२ दिनांक ५ मे २०२२, ११/२०२२ दिनांक २८ डिसेंबर २०२२, आणि ०९/ २०२३ दिनांक २५ सप्टेंबर २०२३, भारत सरकारच्या सहकार मंत्रालयाने जारी केलेले (एमसीए परिपत्रक), सर्वसाधारण सभेवरील सचिवीय मानक द्वारे इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया, रेग्युलेशन ४४ ऑफ इंडिया सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) विनियम, २०१५, सुधारित केल्याप्रमाणे (एलओडीआर नियम) आणि इतर कोणतेही लागू कायदा, नियम आणि अधिनियम (काही वैधानिक सुधारणा किंवा त्यामधील पुर्नअधिनियमांसह, सध्या अंमलात असलेल्या), नॅशनल प्लास्टिक इंडस्ट्रिज लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची मान्यता रिमोट ई-व्होटिंग (ई-व्होटिंग) प्रक्रियेद्वारे खालील विशेष ठरावांसाठी मागणी केली आहे:

### अ.क्र. विशेष ठरावाचे वर्णन

श्री. बिमल जसवंतलाल पारेख (डीआयएन : ०००७०१७८) यांची ना-कार्यकारी स्वतंत्र संचालक म्हणून पुनर्नियुक्ती

एमसीए परिपत्रकांनुसार, कंपनीने सोमवार, २६ ऑगस्ट २०२४ रोजी स्पष्टीकरणात्मक विधानासह टपाल मतदान सूचनेच्या इलेक्ट्रॉनिक प्रती पाठवण्याचे काम पूर्ण केले आहे, ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी / डिपॉझिटरी सहभागींकडे नोंदणीकृत आहेत अशा सदस्यांना नेक्ट्रॉनिक पध्दतीने १६ ऑगस्ट २०२४ रोजी (निश्चित तारीख). ही सूच वेबसाइटवर देखील उपलब्ध आहे: www.nationalplastic.com जाहिरात विभागात, स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर म्हणजेच बीएसई लिमिटेड (बीएसई): www.bseindia.com आणि ई-वोटिंग एजेन्सी सीडीएसएलच्या www.evotingindia.com वेबसाइटवर.

एमसीए परिपत्रकाच्या तरतुर्दीनुसार, टपाल मतदान फॉर्मसह सूचनेची वास्तविक प्रत आणि भरणा केलेल्या व्यवसाय प्रतिसादी लिफाफा या टपाल मतदानाकरिता सदस्यांना पाठविला जात नाही आणि सदस्य ई-व्होटिंगद्वारे मतदान करू शकतात. मतदानाचा हक्क निश्चित तारखेनुसार सभासदांच्या नावावर नोंदणीकृत भरणा केलेल्या समभागाच्या मूल्यावर मोजला जाईल. निश्चित तारखेनुसार सदस्य नसलेल्या व्यक्तीने सूचना केवळ माहितीच्या उद्देशाने हाताळली पाहिजे. कंपनीने सभासदांना ई-मतदान सुविधा देण्यासाठी एनएसडीएलची सेवा प्रदान केली आहे. सदस्यांनी कृपया खालील ई-वोटिंग कालावधी

निश्चित तारीख शुक्रवार, १६ ऑगस्ट, २०२४ ई-वोटिंग प्रारंभ गुरुवार २९ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ९:०० वा. भाप्रवे रविवार २८ सप्टेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ५:००वा. भाप्रवे सदस्यांना विनंती करण्यात येत आहे की, त्यांनी रविवार २८ सप्टेंबर २०२४ रोजी भाप्रवे संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत ई-व्होटिंगद्वारे मतदान करावे, ते विचारात घेण्यास पात्र ठरेल, असे न केल्यास कोणतेही मत प्राप्त झाले नाही याचा काटेकोरपणे विचार केला जाईल. उपरोक्त कालावधी संपल्यानंतर ई-व्होटिंग पध्दत सीडीएसएलद्वारे अक्षम केले जाईल. एकदा मतदान झाल्यानंतर, सदस्यांना नंतर ते बदलण्याची परवानगी दिली

डीमटेरिअलाइज्ड आणि वास्तविक स्वरूपात भागधारणा करणाऱ्या सदस्यांसाठी तसेच ज्या सदस्यांनी त्यांचे ईमेल आयडी नोंदणीकृत केलेले नाही त्यांच्यासाठी ई-व्होटिंगच्या प्रक्रियेबाबत सूचना सूचनेमध्ये देण्यात आल्या आहेत. इलेक्ट्रॉनिक स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या आणि ज्यांनी त्यांचा केवायसी तपशीलांचा ईमेल पत्ता अपडेट केलेला नाही, त्यांनी संबंधित डिपॉझिटरी सहभागीदाराने दिलेल्या प्रक्रियेनुसार, त्यांच्या डीमॅट खात्यात तपशील नोंदणी/अपडेट करण्याची विनंती केली जाते. ज्या सदस्यांनी त्यांचा ईमेल पत्ता किंवा केवायसी तपशील अपडेट केलेला नाही अशा वास्तविक स्वरूपात भागधारणा करणाऱ्या सदस्यांना विनंती केली जाते की त्यांनी नमूद केलेल्या तपशीलांची नोंदणी/अद्ययावत फॉर्म कंपनीच्या निबंधक आणि भाग हस्तांतरण प्रतिनिधी, लिंक इनटाइम इंडिया प्रा.लि. यांच्याकडे नोंदणी/अपडेट करावी.

ई-मतदान प्रक्रियेची तपासणी निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्याकरिता कंपनीच्या संचालक मंडळाने कार्यरत कंपनी सचिव श्रीमती रागिणी चोक्षी यांची तपासणीस

टाकलेल्या मतांची तपासणी पूर्ण झाल्यानंतर, टपाल मतदानाद्वारे ई-मतदानाचा निकाल मंगळवार, ३० सप्टेंबर, २०२४ रोजी किंवा त्यापूर्वी अध्यक्ष, किंवा त्यांनी अधिकृत केलेल्या इतर कोणत्याही व्यक्तीद्वारे घोषित केला जाईल. ई-व्होटिंगचा निकाल कंपनीच्या www.nationalplastic.com वेबसाइटवर गुंतवणूकदार विभागात, स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर म्हणजेच बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वर आणि ई-व्होटिंग एजन्सीच्या वेबसाइटवर www.evotingindia.com.

ई-व्होटिंग प्रणालीवरून ई-व्होटिंगबाबत काही शंका किंवा समस्या असल्यास, तुम्ही मदत विभागाअंतर्गत www.evotingindia.com वर उपलब्ध वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफक्यू) आणि ई-व्होटिंग मॅन्युअल पाह् शकता किंवा helpdesk.evotingacdslindia.com वर ईमेल लिह् शकता किंवा श्री. नितीन कुंदर (०२२-२३०५८७३८) किंवा श्री. मेहबूब लखानी (०२२-२३०५८५४३) किंवा श्री. राकेश दळवी (०२२-२३०५८५४२) यांच्याशी संपर्क साधा.

> नॅशनल प्लास्टिक इंडस्ट्रीज लिमिटेडकरिता सही/-



Premier Road, Kurla (West), Mumbai - 400 070. Contact: 9167355133 Email: ehfine@gmail.com

### ADMISSION OPEN FOR A.Y. 2024-25 B.SC. NURSING INSTITUTIONAL QUOTA (NRI AND OMS)

Applications are invited from candidates appeared for MH -CET B. Sc. Nursing 2024 and seeking admission under the Institutional quota (NRI and OMS) categories, for the B. Sc nursing course for the A.Y. 2024-25. Kindly submit application offline at college within the stipulated

Filling & Submission of Application	27th Aug. 2024 to 20th Sept. 2024		
Scrutiny of documents	20th Sept. 2024 to 23rd Sept. 202		
Display of selection list on college notice Board & Website	25th Sept. 2024		

#### हिन्दस्थान युनिलिव्हर लिमिटेड

(पुर्वीची हिन्दुस्थान लिव्हर लिमिटेड (एचयुएल)) लिय: हिन्दुस्थान युनिलिव्हर लिमिटेड, युनिलिव्हर हाऊस, बी.डी. सावंत मार्ग,

चकाला, अंधेरी (पुर्व), मुंबई, महाराष्ट्र-४०००९९. मेथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीचे खाली नमुद केलेले प्रतिभुतीकरिता समभाग हरवले/गहाळ झाले/चोरीस गेले आहेत आणि सदर प्रतिभुती घारक/अर्जदारांनी दृय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी कंपनीकडे अर्ज केला आहे. जर कोणा व्यक्तीस सदर प्रतिभुतीबाबत काही दावा असल्यास त्यांनी त्यांचे दावा कंपनीच्या नॉदणीकृत कार्यालयात सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **१५ दिवसात** सादर करावेत.

गिधारकाचे	फोलिओ	भागांची संख्या	प्रमाणपत्र	अनुक्रमांक
व	क्र.	(द.मु.रु.१/-)	क्र.	पासून – पर्यंत
) देविका दिलीप कुलकर्णी	एचएलएल२९१४०२३	६०० भाग	५२४९४७१	११३८९६७३९१-
) दिलीप महाबल कुलकर्णी		(द.मु.रु.१/-)		११३८९६७९९०
) दिलीप महाबल कुलकर्णी	एचएलएल२९१७६५३	८० भाग	५२५१८२१	११४१२७४७२१-
) देविका दिलीप कुलकर्णी		(द.मु.रु.१/-)		११४१२७४८००
) शीला महाबल कुलकर्णी (मयत)	एचएलएल२९१८२८९	२० भाग	२२२३२४२	१८३३८३५७८-
) दिलीप महाबल कुलकर्णी		(द.मु.रु.१०/-)		१८३३८३५९७
नांक: २७.०८.२०२४			देव बाजपा	ई (कंपनी सचिव)

#### परिशिष्ट-४ (नियम ८(१)) ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता)

**DCB BANK** 

न्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (५४/२००२) अंतर्गत **डीसीबी बँक लिमिटेड**चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत सदर सचना प्राप्त तारखेपासन ६० दिवसांच्या आत मागणी सूचनेत नमुद रक्कम जमा करण्याकरिता कर्जदार **(कर्जदार व सह-कर्जदार व जामिनदार)** यांना मागणी सूचना वितरीत केली होती.

सदर कर्जदार, सह–कर्जदार व जामिनदार यांनी मागणी सूचनेत नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले आहे. कर्जदार, सह-कर्जदार व जामिनदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सुचित करण्यात येत आहे की. खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (४) सहवाचिता सिक्यरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत बाली नमूद केलेल्या नावापुढील मालमत्तेचा **ताबा** खाली नमुद केलेल्या तारखांना घेतलेला आहे.

विशेषतः कर्जदार, सह-कर्जदार आणि जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की. (स्थावर मालमत्तेचे तपशिल) सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह

व्यवहार केलेला असल्यास त्यांनी <b>डीसीबी बँक लिमिटेड</b> कडे नमूद रक्कम जमा करावी.				
प्रतिभूत मालमत्तेची पूर्तता करण्यासाठी, उपलब्ध वेळेनुसार, कायद्याच्या कलम १३ च्या उप–कलम				
(८) च्या तरतुर्दींकडे कर्जदाराचे लक्ष वेधण्यात आले आहे.				
सांकेतिक ताबा - दिनांक २२ ऑगस्ट, २०२४				
30.03.7078				
श्री. अक्षय गोवर्धन उबाळे				
श्रीमती रेखा गोवर्धन उबाळे				
डीआरएचएलव्हीएएस००८१३६५				
₹. २९, २२, ०८८/-				
फ्लॅट क्र.२०६, क्षेत्रफळ २८.१६ चौ.मी. कार्पेट क्षेत्र, २रा मजला, दी				
चॅलेटस् ॲव्हेन्यु फेझ-२ म्हणून ज्ञात इमारत, जमीन सर्व्हे क्र.१२,				
हिस्सा क्र.१, गाव सोनिवली, तालुका अंबरनाथ, जिल्हा ठाणे येथील				
जागेचे सर्व भाग व खंड (प्रतिभूत मालमत्ता).				
सांकेतिक ताबा - दिनांक २२ ऑगस्ट, २०२४				
30.03.2028				
श्री. अवधेश प्रभुनारायण सरोज				
श्रीमती ज्योती अवधेश सरोज				
डीआरएचएलकेएएल००५९८९१०				
<b>ৼ. ३१,४६,७३१/</b> –				
फ्लॅट क्र.७०३, ७वा मजला, ए विंग, क्षेत्रफळ सुमारे ३१.२४ चौ.मी.				
कार्पेट क्षेत्र, दी चॅलेटस् ॲव्हेयु म्हणून ज्ञात इमारत, जमीन गट क्र.१२,				
हिस्सा क्र.१, क्षेत्रफळ ०एच-४०आर-ओ०पी अर्थात तत्सम ४०००				
चौ.मी., एकूण क्षेत्रफळ १एच-३१आर-९पी + ओएच-०६आर-				
८पी पोट खराबा, गाव सोनिवली, तालुका अंबरनाथ, जिल्हा ठाणे,				
नोंदणी जिल्हा ठाणे व नोंदणी उप-जिल्हा उल्हासनगर, कुळगाव				
बदलापूर नगरपरिषदेच्या मर्यादेत असलेल्या जागेचे सर्व भाग व खंड				
(प्रतिभूत मालमत्ता).				
सांकेतिक ताबा - दिनांक २२ ऑगस्ट, २०२४				

पह-कर्जदाराचे नाव श्रीमती संवर्णा अनंत राऊत डीआरएचएलकेएएल००५७३२१८ कर्ज खाते क्र एकूण थकबाकीची रक्कम स्थावर मालमत्तेचे वर्णन फ्लॅट क्र.00३, तळमजला, विंग ए, क्षेत्रफळ ६४० चौ.फु. अर्थात ५९.४७ चौ.मी. बिल्टअप क्षेत्र, साई-तेज को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड म्हणून ज्ञात सोसायटीची साई-तेज म्हणून ज्ञात इमारत, जमीन गट क्र.६५, हिस्सा क्र.१/१के, प्लॉट क्र.४, क्षेत्रफळ ४५४ चौ.यार्डस् व गगट क्र.६५, हिस्सा क्र.१केएच, प्लॉट क्र.५, क्षेत्रफळ ३९३ चौ.यार्डस्, गाव वाळिवली, तालुका अंबरनाथ, जिल्हा ठाणे, बदलापूर (पश्चिम) येथील जागेचे सर्व भाग व खंड (प्रतिभूत मालमत्ता). सांकेतिक ताबा - दिनांक २२ ऑगस्ट, २०२४

30.03.2028

श्री. चेतन अनंत राऊत

मागणी सचना दिनांक

कर्जदार आणि

मागणी सूचना दिनांक १८.0३.२0२४ श्री. मिलींद श्रीकांत वेळणस्कर कर्जदार आणि सह–कर्जदाराचे नाव श्रीमती रुपाली मिलींद वेळणस्क डीआरएचएलकेएएल००५७२६८२ कर्ज खाते क्र एकूण थकबाकीची रक्कम रु.२१,२१,७३८/-गाव जोवेळी, तालुका अंबरनाथ, जिल्हा ठाणे बदलापूर नगरपरिषदेच्या स्थावर मालमत्तेचे वर्णन मर्यादेत, फ्लंट क्र.११४, १ला मजला, विंग बी, जगन्नाथ गॅलेक्सी म्हणून ज्ञात कॉम्प्लेक्स, एकूण कार्पेट क्षेत्र ३१.३३ चौ.मी., १) सर्व्हे क्र.७६, हिस्सा क्र.२, क्षेत्रफळ ०) ०२आर-०पी अर्थात २०० चौ.मी., मालमत्ता २) सर्व्हे क्र.७६, हिस्सा क्र. क्षेत्रफळ ०एच-३२आर-६०पी अर्थात ३२६० चौ.मी. पैकी एकूण क्षेत्रफळ ०एच-३४आर-६०पी

> भाग व खंड. पुर्वेस: सर्व्हे क्र.७६, हिस्सा क्र.४; पश्चिमेस: सर्व्हे क्र.७७; दक्षिणेस: सर्व्हे क्र.७६, हिस्सा क्र.१७;

मालमत्ता, गाव जोवेळी, ता. अंबरनाथ, जि. ठाणे येथील जागेचे सर्व

उत्तरेस: सर्व्हें क्र.१ (रस्ता). सांकेतिक ताबा - दिनांक २२ ऑगस्ट, २०२४

मागणी सूचना दिनांक 09.04.2028 श्री. नविनकुमार भिष्मकुमार आचरा, सह-कर्जदाराचे नाव श्रीमती मनिषा खिलानी डीआरएचएलव्हीएएस००५८४८१० एकूण थकबाकीची रक्कम **रु.३१,२३,३९५/**-

स्थावर मालमत्तेचे वर्णन फ्लॅट क्र.९०२, ९वा मजला, ए-विंग, क्षेत्रफळ ४२.७९ चौ.मी. कार्पेट क्षेत्र, दी चॅलेटस् ॲव्हेन्यु फेझ-१ को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि म्हणून ज्ञात इमारत, जमीन गट क्र.१२, हिस्सा क्र.१ एकूण क्षेत्रफळ १एच-३१आर-९पी + ओएच-०६आर-८पी पोट

खराबा पैकी क्षेत्रफळ ०एच-४०आर-०पी, गाव सोनिवली, तालुका अंबरनाथ, जिल्हा ठाणे, नोंदणी जिल्हा ठाणे व नोंदणी उप-जिल्हा उल्हासनगर, कुळगाव बदलापूर नगरपरिषदेच्या मर्यादेत असलेल्या जागेचे सर्व भाग व खंड (प्रतिभूत मालमत्ता). सांकेतिक ताबा - दिनांक २२ ऑगस्ट, २०२४ मागणी सूचना दिनांक

कर्जदार आणि श्री. निलेश चंद्रकांत चाळके. सह-कर्जदाराचे नाव श्रीमती रुपाली निलेश चाळके कर्ज खाते क्र डीआरएचएलएमएमओ००५६०१३६ एकूण थकबाकीची रक्कम

फ्लॅट क्र.६०२, ६वा मजला, विंग बी, श्रृष्टी आरंभ म्हणून ज्ञात स्थावर मालमत्तेचे वर्णन इमारत, एकूण कार्पेट क्षेत्र २७.५५ चौ.मी. व विशेष बाल्कनी क्षेत्र ६.०० चौ.मी., गाव वाळिवली, बदलापूर (पश्चिम), ठाणे येथील जागेचे सर्व भाग व खंड (प्रतिभूत मालमत्ता)

प्राधिकृत अधिकारी दिनांक: २७.०८.२०२४ डीसीबी बँक लिमिटेड सदर नोटीसमध्ये नमुद केलेल्या सर्व मजकुराबाबत अधिक स्पष्टतेसाठी इंग्रजी भाषेतील

प्रसिद्ध केलेली नोटीस ग्राह्य धरण्यात येईल.

परेश पारेख व्यवस्थापकीय संचालक डीआयएन: ००४३२६७३

ठिकाण : मुंबई दिनांक : १२ ऑगस्ट, २०२४

### MURUDESHWAR CERAMICS LTD. CIN:L26914KA1983PLC005401

REGD. OFF. MURUDESHWAR BHAVAN, GOKUL ROAD, HUBLI 580 030. Phone: 9180-42897000;

Email: cosec@naveentile.com, Website: www.naveentile.com NOTICE OF THE 41" ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING INFORMATION,

**BOOK CLOSURE AND RECORD/ CUTOFF DATE** Notice is hereby given that the 41" Annual General Meeting (AGM) of the members of Murudeshwar Ceramics Limited (the 'Company') will be held on Saturday, 21" day of September, 2024 at 3.00 P.M. IST at Hotel Naveen, Unkal Lake, Hubballi - Dharwad Highway, Bairidevarkoppa, Hubballi – 580025, Karnataka to transact the business set

forth in the Notice of the Meeting dated July 31, 2024. In compliance with the General Circular nos. 14/2020 dated April 08, 2020, Circular no.17/2020 dated April 13, 2020, Circular no. 20/2020 dated May 05, 2020, Circular no. 02/2021 dated January 13, 2021 and Circular No. 19/2021 dated December 08, 2021, Circular No. 02/2022 dated May 05, 2022, Circular No. 10/2022 dated December 28, 2022 and General Circular No. 09//2023 dated September 25, 2023 ("MCA Circulars"), and Circular no. SEBI/HO/CFD/CMD1 CIR/P/2020/79 dated May 12, 2020 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 and SEBI/HO/DDHS/P/CIR/2022/0063 dated May 13 2022 and Circular No. SEBI/HO/DDHS/DDHS-RACPOD1/P/CIR/ 2023/001 dated January 05, 2023 ("SEBI Circulars") issued by the SEBI, electronic copies of the Notice of the AGM and Annual Report for the FY: 2023-24 have been sent to all the

members whose email IDs are registered with the Company/Depository Participant(s). These documents are also available on the website of the Company at https://www.naveentile.com/investor-relations, and on the website of stock exchanges. The dispatch of Notice of the AGM through emails has been completed on August 26, 2024. Members holding shares either in physical form or dematerialized form, as on the

business as set forth in the Notice of the AGM through the electronic voting system of NSDL ('remote e-voting'). Members are hereby informed that: (a) The business as set forth in the Notice of the AGM may be transacted through

cut-off date (September 13, 2024), may cast their votes electronically on the

remote e-voting or ballot voting system at the AGM; (b) The remote e-voting shall commence on Wednesday, September 18, 2024

(9.00 a.m. IST); (c) The remote e-voting shall end on Friday, September 20, 2024 (5.00 p.m.

(d) The cut-off date for determining the eligibility to vote by remote e-voting or by e-voting system at the AGM shall be September 13, 2024;

(e) Remote e-voting module will be disabled after 5:00 p.m. IST on September 20.

(f) Any person, who acquires shares of the Company and becomes a member post-dispatch of the Notice of the AGM and holds shares as on the cut-off date i.e. September 13, 2024, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in. However, if a person is already registered with NSDL for e-voting then the existing user ID and password can be used for casting their vote;

(g) Members may note that: i) The remote e-voting module shall be disabled by NSDL after 5:00 p.m. IST on September 20, 2024 and once the votes on a resolutions is cast by the member, the member shall not be allowed to change i subsequently; ii) The facility for voting will also be made available during the AGM, and those members present in the AGM, who have not cast their vote on the resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through the ballot voting system at the AGM iii) The members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their votes again; and iv) Only persons whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-of date shall be entitled to avail the facility of remote e-voting or voting at the AGM.

(h) The manner of voting remotely for members holding shares in dematerialized mode, physical mode and for members who have not registered their email addresses is provided in the Notice of the AGM. The details will also be made available on the website of the NSDL

(i) Members who have not registered their email addresses are requested to register their email addresses with respective depository participant(s) and members holding shares in physical mode are requested to update their email addresses with Company's Registrar and Share Transfer Agent, Can Bank Computer Services Limited, at ravi@ccsl.co.in or naidu@ccsl.co.in to receive copies of the Annual Report for the financial year 2023-24 along with the Notice of the 41" AGM, instructions for remote e-voting.

(j) In case of queries relating to remote e-voting, members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for members and e-voting user manual fo members at the 'Downloads' section of NSDL's website or call the Toll-Free No.: 1800 22 2990.

The Register of Members and Share Transfer Book of the Company will remain closed from Saturday, September 14, 2024 to Saturday, September 21, 2024 (both days inclusive) for the purpose of the 41st Annual General Meeting and payment of Dividend for the financial year 2023-24.

The Board of Directors at its meeting held on 31" July, 2024 has recommended a final dividend at the rate of Rs.0.50/- (i.e., 5%) per equity share having nomina value of Rs. 10/- for the financial year 2023-24 and in this respect the Company has fixed Friday, September 13, 2024 as the "Record Date" for the purpose of determining the Members eligible to receive dividend for the financial year 2023-24. The Dividend will be paid after approval of the members at the 41" AGM of the company.

> For Murudeshwar Ceramics Limited Ashok Kumar

Company Secretary, M. No. A40962

Place: Bengaluru

Date: 26.08.2024

### CLASSIFIEDS OTHER

# CLASSIFIEDS

## CHANGE OF NAME

I RAJA S/O HARENDER

SINGH R/O Floor 704-E Wing, Redwood Chs Society-Cypress Swapna Nagri Mulund West-Mumbai Maharashtra-400080 changed my name to RAJA SINGH.

0040745678-2

D/O DATTATRAYA AAPPA KADAM W/O YADAV NITIN SHANKAR R/O-1692 Lalage-Galli Khanbhag Sangli Maharashtra- 416416 changed my name to NISHA PARESH YADAV. 0040745678-1

I NITIN SHANKAR YADAV

S/O SHANKAR YADAV

R/O-1692 Lalage Galli

Panchamukhi Maruti-

YADAV

Road Khanbhag Sangli

I ASHWINI NITIN YADAV

Maharashtra- 416416 changed my name to PARESH SHANKAR

0040745678-3

### "IMPORTANT"

Whilst care is taken prior to acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever. Registered letters are not accepted in response to box number advertisement."

### PUBLIC NOTICE FORM NO. URC-2

Advertisement giving notice about registration under Part I of Chapter XXI of the Act [Pursuant to section 374(b) of the Companies Act, 2013 and rule 4(1)

of the Companies

(Authorsied to Register), Rules, 2014

1. Notice is hereby given that is pursuance of sub-section (2) of section 366 of the Companies Act, 2013, an application is proposed to be made after fifteen days hereof but before the expiry of thirty days hereinafter to the Registrar at Maharashtra that "M/S RAJESH CONSTRUCTION COMPANY" a partnership firm / a business entity may be registered under Part I of Chapter XXI of the Companies Act, 2013, as a company limited by shares. 2. The Principal objects of the company

are as follows: -

"The business carried on by the company shall be that of Construction of Road, Railway, Building, Tunnel, Canal and al kinds of Civil Engineering and Infrastructures Projects and Development of Residential, Commercial Building Complexes and other incidental activities".

3. A copy of the draft memorandum and articles of association of the proposed company may be inspected at the office at 510 A Sita Kuni 36th Road, Bandra (West), Mumbai - 400050, India. Notice is hereby given that any

1. person objecting to this application may communicate their objection in writing to the Registrar at Central Registration Centre (CRC), Indian Institute of Corporate Affairs (IICA), Plot No. 6,7, 8, Sector 5, IMT Manesar, District Gurgaon (Haryana), Pin Code-122050, within twenty-one days from the date of publication of this notice, with a copy to the company at its registered office.

Date: 27/08/2024

1. Rajesh Madhukar Chandrachuc 2. Vinita Rajesh Chandrachud

Name of Applicant

# इंडियन बैंक

🛕 इलाहाबाद



### Indian Bank

ALLAHABAD

ZO MUMBAI WEST, RECOVERY DEPARTMENT: - First Floor, B-wing, 101, Neo Vikram CHSL., Sahakar Nagar, New Link Road, Andheri (W), Mumbai-400 058. MEGA E-AUCTION ON 26.09.2024, AT 11.00 A. M. TO 05.00 P. M. UNDER SARFAESI ACT 2002 "AS IS WHERE

IS BASIS, AS IS WHAT IS BASIS" through E-Auction platform provided at the website https://ebkray.in

APPENDIX-IV-A" [SEE PROVISO TO RULE 8 (6)] SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8(6) of the Securi ty Interest (Enforcement) Rules, 2002. NOTICE is hereby given to the Public in General and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable property mortgaged / charged to the Secured Creditor, the Symbolic Possession of which has been taken by the Authorized Officer of Indian Bank Secured Creditor, will be sold on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS" AND "WHATEVER THERE IS" or 26.09.2024 for recovery as follows:-

#### DT. & TIME OF DOCUMENT, PROPERTY & INSPECTION: 24.09.2024 FROM 10.00 A. M. TO 04.00 P. M.

EARNEST MONEY DEPOSIT UPTO 25.09.2024 BETWEEN 10.00 A. M. TO 04.00 P. M.

Sr. Name of the		Description of the Property	Amount of Secured	Reserve Price (R. P.)	Branch Address &	
		(Status of Possession) Property ID	Debt	Earnest Money Deposit (E. M. D.) upto 25.09.2024	Contact Details for Sale Details	
		1. EM Flat No. 803, 8th Floor, T-6 Wing, Sahakar Nagar Vibhag		1. R. P. : ₹ 1,87,00,000/- (Rs. One Crore Eighty Seven Lakhs Only)		
		I LO-CO HSO SOCIETY LTO CHEMOUT EAST MEAT THAN MADALL	₹ 7,76,87,560/-	1. E. M. D. : ₹ 18,70,000/- (Rs. Eighteen Lakhs Seventy Thousand Only)	Plot No. 0-19, Veer Building Dattatreya Road,	
	M/s. K P		(Rs. Seven Crore Seventy Six Lakhs	2. R. P. : ₹ 1,15,00,000/- (Rs. One Crore Fifteen Lakhs Only)	Brahmakumari Chowk, Santaczuz (West).  Branch : Santacruz  Branch Head : Neeraj Kumar  Mob. No. : 8976754777	
1	Enterprises		Eighty Seven Thousand Five Hundred Sixty Only)	2. E. M. D. : ₹ 11,50,000 (Rs: Eleven Lakhs Fifty Thousand Only)		
				3. R. P. : ₹ 2,40,00,000/- (Rs. Two Crore Forty Lakhs Only)		
				3. E. M. D. : ₹ 24,00,000/- (Rs. Twenty Four Lakhs Only)		
		2   C. 18   M. C. 18   C. 18	₹ 1,51,46,808/- (Rs. One Crore Fifty One Lakhs Forty Six Thousand Eight Hundred Eight Only)	1. R. P. : ₹ 47,52,000/- (Rs. Forty Seven Lakhs Fifty Two Thousand Only)	Shop No. 1 2 And 3 Shivkrupa "H", Ground	
	M/s. P. P. international			1. E. M. D. : ₹ 4,75,200 (Rs. Four Lakhs Seventy Five Thousand Two Hundred Only)	Floor, Opp.Govardhan	
				2. R. P. : ₹ 1,80,58,000/- (Rs. One Crore Eighty Lakhs Fifty Eight Thousand Only)	Kumari	
				2, E. M. D. : ₹ 18,05,800/- (Rs. Eighteen Lakhs Five Thousand Eight Hundred Only)		

working day or the service provider M/s. PSB Alliance (Ebkray), Helpdesk No. 8291220220, Email: support.ebkray@psballiance.com, Website: https://ebkray.in Place: Mumbai

Authorized Officer, Indian Bank Note : This is also a notice to the Borrower / Guarantors / Mortgagors of the above said loan about holding of this sale on the above mentioned date and other details.

PS IT INFRASTRUCTURE & SERVICES LIMITED CIN: L72900MH1982PLC027146 Regd. Office: Office No. 308, B2B Agarwal Centre,

Near Malad Industrial Estate, Kanchpada, Mumbai – 400 064 Tel: +91 222671 1790; Email: psitinfra@gmail.com; Website: www.psitinfrastructure.co.in Notice of 42nd Annual General Meeting (AGM)

Notice is hereby given that the 42nd Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Thursday, 19th day of September, 2024 at 11.30A.M. through Video Conferencing (VC) or other Audio Visual Means (OAVM) in compliance with all the applicable provisions of companies act. 2013 (ACT) and rules made thereunder and SEBI (LODR) Regulations, 2015 read with General circular ated April 8th 2020, April 13th 2020, May 5, 2020, September 20, 2020, December 31, 2020, January 31, 2020, December 08, 2021 and December 14, 2021, 02/2022 dated May 05, 2022, 19/2022 dated December 28, 2022 and 2022 and latest Circular being 09/2023 dated September 25, 2023 issued by the Ministry of Corporate affairs (MCA), Collectively referred as MCA circulars and SEBI Circular dated May 12, 2020, January 15, 2021, May 13,2022 and January 05, 2023 (SEBI Circulars) to transact the business set out in the Notice of AGM. Members attending the AGM Through VC/OAVM shall be reckoned for the purpose of Quorum u/s 103 of the Act. In compliance of the above Circulars, the Notice of AGM and the Financial statements to the FY 2023-

2024 along with Board's Report, Auditor's Report, and other documents required to be attached thereto (Collectively referred as Annual Report) has been sent only by e-mail to all the members of the company whose e-mail address are registered with the company/ Registrar & shares transfer agent (RTA) or Depository participant (DP). The electronic dispatch of notice along with other documents Have been completed on Saturday, 24 August 2024. The Report has also been made available on the Company website link http://www.psitinfrastructure.co.in/annual-report.html as well as on the Stock Exchange In compliance with the provision of section 108 of the act read with rule 20 of Companies (Management

& Administration rules), 2014 as amended from time to time & Regulation 44 of the SEBI (LODR)

Regulations 2015 & Secretarial standards on General meeting (SS-2), the Company is pleased to provide

remote e-voting facility (Remote E-voting) to all the members to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the company is providing facility for e-voting during AGM (e-voting) to all the members who have not casted their votes through remote e-voting. The Procedure /Instructions in respect of have been provided in the Notice of the AGM. The members of the company holding shares either in physical form or in dematerialized form, as on cut-off date i.e. September 12, 2024 shall be eliqible to cast their votes by remote e-voting or attend the meeting through VC/OAVM and cast votes at AGM. The voting rights shall be in proportion to their shares of the Paid-up Equity Share Capital as on the cut-off date .The remote

Wednesday, 19 September 2024 at 5.00 PM. Any person who becomes a member of the company after dispatch of notice AGM & holding shares as on cut-off /record date i.e. September 13, 2024 may obtain the login id & password by sending a request at psitinfra@gmail.com or support@purvashare.com. However if the person is registered with NSDL/ CDSL for remote e-voting then existing user credentials can be used for casting votes. Members are requested to carefully read all the Notes which are set out in the Notice of the AGM and instructions for joining the AGM, manner of casting votes through remote e-voting during AGM.

e-voting period will be commenced on Monday, 16 September 2024 at 9.00 AM and ends on

Date: August 26, 2024

For PS IT INFRASTRUCTURE & SERVICES LIMITED Nikhil Agarwal **Company Secretary** 

### Nibe Ordnance and Maritime Limited

(Formely known as Anshuni Commercials Limited) CIN: L2500MH1984PLC034879

Regd. Office: 202, C-Wing, Windfall, Sahar Plaza Complex, J B Nagar, Marol, M. V. Road, Andheri (East), Mumbai - 400059

Phone: 022-62094999 | Website: www.anshuni.com | Email: anshunicommercialstd@gmail.com

NOTICE OF 39th ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE AND E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the 39th Annual General Meeting (AGM) of the Members of Nibe

Ordnance and Maritime Limited (Formely known as Anshuni Commercials Limited) will be held on Saturday, September 21, 2024 at 02.30 p.m. through Video Conferencing ("VC")/ Other Audio-Visual Means ("OAVM") to transact the businesses, as set out in the Notice convening the AGM in accordance with various MCA and SEBI Circulars. Members will be able to attend and participate in the AGM through VC/ OAVM facility only. The AGM will be convened in compliance with the applicable provisions of the Companies Act

2013 ("Act") and the Rules framed thereunder, Securities and Exchange Board of India ("SEBI" (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") read with General Circular numbers 14/2020, 17/2020, 20/2020, 10/2022 and 09/2023 dated April 08, 2020, April 13, 2020, May 5, 2020, December 28, 2022 and September 25, 2023 respectively issued by the Ministry of Corporate Affairs (Collectively referred to as 'MCA Circulars') without the presence of the Members at the common venue.

In compliance with the above MCA circulars and the SEBI Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P CIR/2023/4 dated January 05, 2023. The Notice of the AGM along with the Annual Report for the financial year 2023-2024 has been sent on August 26, 2024, only through electronic mode, to those Members of the Company whose email addresses are registered with the Company Depository Participant(s)/RTA as on August 23, 2024. The Notice of AGM along with the Annual Report for the financial year 2023-2024 is also available on the Company's website at www.anshuni.com. and on the website of the BSE Limited at www.bseindia.com.

The documents referred to in the Notice of the AGM are available for inspection at the registered office of the Company by the Members from the date of circulation of the Notice of AGM up to the date of AGM and will also be available for inspection during the AGM. Members seeking to inspect such documents can send an email to anshunicommercialsltd@gmail.com.

### BOOK CLOSURE

Date: August 26, 2024

Place: Mumbai

Notice is further given pursuant to Section 91 of the Act read with Rules made thereunder and isting Regulations that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Sunday, September 15, 2024, to Saturday, September 21, 2024 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting.

In compliance with the provisions of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Secretarial Standards on General Meetings (SS-2) issued by the Institute of Company Secretaries of India and Regulation 44 of the Listing Regulations, Members have been provided with the facility to cast their votes on all resolutions set forth in the Notice of the AGM using an electronic voting system (remote e-Voting). The Company has engaged the services of CDSL for providing facility for remote e-Voting participation in the AGM through VC/OAVM and voting at the AGM. The voting rights of Members shall be in proportion to the equity shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on Saturday, September 21, 2024 ("cut-off date").

The manner of remote e-Voting and voting at the AGM by the Members holding shares in the dematerialized mode, physical mode and for Members who have not registered their email addresses is provided in the Notice of AGM.

The remote e-Voting commences on Wednesday, September 18, 2024 (9.00 a.m.) and ends on Friday, September 20, 2024 (5.00 p.m.) (IST). Members may cast their votes electronically during this period. The remote e-Voting shall be disabled by CDSL thereafter. Those Members, who shall be present in the AGM through VC/ OAVM facility and had not cast their votes on the resolutions through remote e-Voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-Voting at the AGM. The Members who have cast their votes by remote e-Voting prior to the AGM may also attend/

participate in the AGM through VC/ OAVM but shall not be entitled to cast their votes again. Any person who becomes a Member of the Company after dispatch of Notice of the AGM and holding shares as on the cut-off date i.e. Saturday, September 14, 2024 may obtain the User ID and password by sending a request to helpdesk.evoting@cdslindia.com.or mt.helpdesk@linkintime.co.in. However, if the Member is already registered with CDSL for e-Voting then he can use the existing user ID and Password for casting the vote through e-Voting. In case of any queries/grievances relating to remote e-Voting or e-Voting at the AGM, please refer to the Frequently Asked Questions (FAQs) and e-Voting user manual for Members available at www.evotingindia.com, under help section or contact Mr. Rakesh Dalvi, Manager, (CDSL) or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com. or call toll free no. 1800 21 09911

> By Order of the Board of Directors of Nibe Ordnance and Maritime Limited (Formerly known as Anshuni Commercials Limited)

> > Mahesh Panwar Whole-time Director Email Id: anshunicommercials Indiama com kp.ep pate: 27.08.2024
> >
> > Mumbai

TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

PUBLIC NOTICE

This is to inform the General Public that following share certificate of Godrei Consumer Products Ltd having its Registered Office at Godrej One 4th Floor Pirojsha Nagar, Eastern Express Highway, Vikhroli E, Mumbai - 400079 Registered in the name of the following shareholder have been lost by Kotak Securities Ltd.

Name of the Share Holder	Folio	Certificate No.	Distinctive No.s	No. of Shares
Vantage Advertising Pvt Ltd	325335	531562	66871273 - 66883872	12600
Vantage Advertising Pvt Ltd	325335	586161	740719895-740732494	12600

The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above referred Share certificates. Any person who has any claim in respect of the said share certificate/s should lodge such claim with the Company or its Registrar and Transfer Agents Link Intime India Pvt Ltd 247 Park, C-101 1st Floor LBS Marg, Vikhroli (W) Mumbai - 400083 Tel: 022-49186270 within 15 days of publication of this notice after which no claim will be entertained and the Company shall proceed to issue Duplicate Share Certificates. Place:- Mumbai

Vantage Advertising Pvt Ltd Date :- 27/08/2024



#### (CIN: L74110MH1995PLC093448) Regd. Office: OFFICE NO-901, RAHEJA CHAMBERS. FREE PRESS JOURNAL MARG, NARIMAN POINT MUMBAI 400021 Website: www.garnetint.com, Email-id: info@garnetint.com,

Phone No.: +91-22 22820714; +91-22 22820715 NOTICE TO SHAREHOLDERS

GARNET INTERNATIONAL LIMITED

### NOTICE is hereby given that the Forty-Second (42") Annual General Meeting

(AGM') of the Company will be convened on Monday, September 30, 2024 at 11.00 A.M. (IST) through Video Conference ("VC") / Other AudioVisual Means ('OAVM') facility without the physical presence of the Members at a common venue to transact the business as set out in the Notice which is being circulated. In view of the continuing Covid- 19 pandemic, the Ministry of Corporate Affairs ("MCA") has vide its circular dated May 5, 2020, read with circulars dated April 8, 2020, April 13, 2020, June 15, 2020, September 28, 2020, December 31, 2020, January 13, 2021, May 5, 2022 and December 28, 2022 (collectively referred to as "MCA Circulars") and the Securities and Exchange Board of India vide their circulars dated May 12, 2020, January 15, 2021, May 13, 2022, January 05, 2023 and Circular dated October 7, 2023 (collectively referred to as "SEBI Circulars") permitted the conduct of the Annual General Meeting ("AGM") through Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM"), without the physical presence of the Members at a The Notice of the AGM and the Annual Report for the year 2024 will be sent only by

e-mail to all those members, whose e-mail address is registered with the Company/RTA or with their respective Depository Participants ('DP'), in accordance with the MCA Circular(s) and the SEBI Circulars as mentioned above. Members can join and participate in the AGM through VC/OAVM facility only. The instructions for joining the AGM and the manner of participation in the remote e-voting or casting vote through the e-voting system during the AGM are provided in the Notice of the AGM. Members participating through the VC/OAVM facility shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013. Notice of the AGM and the Annual Report will be made available on the website of the Company i.e., www.garnetint.com and the website of stock exchanges i.e., BSE

Members who have not registered their email address or holding shares in physical mode may register by sending their request

mentioning their name, demat account number/folio no., e-mail ID and mobile number at secretarial@garnetint.com and refer the remote e-voting instructions detailed in the Notice of the AGM to cast the vote.

## Manner of joining the AGM:

Members will be able to attend the AGM through VC/OAVM facility or view the live webcast of AGM provided by LINKINTIME at htts://instameet.linkintime.co.in. Members may kindly refer to the detailed guidelines given in the Notice of the AGM for joining AGM through VC/OAVM. Registering/updating e-mail address:

Members who have not registered their email address are requested to register

their email address with their respective Depository Participants, and Members

### holding shares in physical mode are requested to update their email address with

the Company. Members may kindly refer to the Notice of the AGM for detailed guidelines in this regard. Place:Mumbai

(formerly known as L&T Finance Holdings Limited)

Registered Office: L&T Finance Limited, Brindavan Building

Plot No. 177, Kalina, CST Road, Near Mercedes Showroom

Date: 27.08.2024

**L&T Finance Limited** 

Branch office: Mumbai

Santacruz (East), Mumbai 400 098

CIN No.: L67120MH2008PLC181833

For GARNET INTERNATIONAL LIMITED

Company Secretary

### केनरा बैंक Canara Bank सिंहिकेट Syndicate

Virar West-II (15483): Shop No. 1 To 6, Shopper's Plaza, Lok Prabhat Complex, Bolinj Naka, Agashi Road, Virar, MH. • Email- cb15483@canarabank.com • Cont. No.: 8655963460, 9503914714 NOTICE OF PHYSICAL POSSESSION [Rule-8 (1)]

WHEREAS: The undersigned being the Authorised Officer of, Virar Westli (15483) of CANARA BANK, under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (Act), 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued a Demand Notice U/s. 13 (2) of SARFAESI Act, 2002 dated 22.09.2023 calling upon the Borrower Shri. Rahim Karim Ramani C/o. Karim N. Ramani to repay the amount mentioned in the notice being ₹ 32,69,915.60 (Rs. Thirty Two Lakhs Sixty Nine Thousands Nine Hundred Fifteen Rupees & Sixty Paises Only) as on 22.09.2023 along with all cost, charges and expenses within 60 days from the date of receipt the said Demand Notice. The Borrower / Mortgagor / Guarantor having failed to repay the amount,

Notice dated 14.03.2024 was issued U/s. 13(4) of SARFAESI Act, 2002 r/w Rule 8 of SARAFESI Rules, 2002 to the Borrower / Mortgagor / Guarantor and the Public in General that the undersigned has taken Symbolic Possession of the property described herein below. Pursuant to the above, the **Authorised Officer** had approached the Court

of Hon'ble District Magistrate Palghar under Securitisation Application No. 853/2024 seeking Physical Possession of the Secured Asset. The Hon'ble District Magistrate Palghar vide Order Dt. 26.06.2024 directed the "MANDAL ADHIKARI BOISAR" Shri. Vijay Gundkar to take Physical Possession of the Secured asset and handover to the Authorised Officer of the Bank. In furtherance to the Orders of the Hon'ble District Magistrate, Palghar the MANDAL ADHIKARI BOISAR" Shri. Vijay Gundkar had taken Physical Possession on 23.08.2024 and handed over to the undersigned and hence the Borrower in particular and the public in general are hereby cautioned not to trespass or damage the property which is presently under the Physical Possession of Canara Bank, Virar West-II (15483) Branch and any such harm / damage / trespass caused if any shall invite Criminal action on such miscreants / trespasser.

**Description of Immovable Property** Flat 203, 2<sup>nd</sup> Floor, B Wing Type A1, Bldg No. 6 (Shraddha), Amrut Residency,

Village: Saravali, Near Deep Education Campus, Saravali, Palghar-401 501. **Date**: 23.08.2024 **Authorised Officer** 

Canara Bank

CIN: L65910KL1992PLC006623

Registered Office: W - 4/ 638A, Manappuram House, P.O. Valapad, Thrissur - 680 567, Kerala, India MANAPPURAM FINANCE LTD.

### **GOLD AUCTION NOTICE**

The pledges, in specific and the public, in general, are hereby notified that public auction of the gold ornaments pledged in the below accounts is proposed to be conducted at the following branches on 17/09/2024 from 10.00 am onwards. We are auctioning gold ornaments defaulted customers who have failed to make payment of his/her loan amount despite being notified by registered letters. Unauctioned items shall be auctioned on any other days without further notice. Changes in venue or date (if any)will be displayed at auction centre and on website without any further notice. List of pledges:-

4210, 4266, 4306, 4312, 4313, 134680730046536, 6561, 6612, 6624, 6637,

PARLI VAIJNATH BEED, 134760700027398, 7481, 7504, 7570, 7623,

### BEED. HIRALAL CHOWK BEED, 134680700024136, 4151, 4159, 4200, 4202,

Place : Palghar

134760730016605, 6652, 6658, 6679, 134760780000107, DHULE, GANDHICHOWK DHULE, 126040700030115, 0118, 0146, 0163, 0292, 0296, 0303, 126040730017007, 7025, SHIRPUR DHULE, 134060700019020, 9040, 9048. HINGOLI. HINGOLI. 138310730002480. SADAR BAZAR HINGOLI. 134780700010755, 134780730013039, 3045, 3050, 3060, 3073, JALNA, AMBAD JALNA, 133010700041464, 1777, 1839, 1847, 1889, 1896, 1945, 133010730018083, 8281, 8314, 8392, 8464, 8465, 8517, BHOKERDAN ROAD JALNA, 133830700026530, 6535, 6587, 6659, 6662, 6693, 133830730031861, 1893, 1913, 1958, CHAMAN JALNA, 134740700037704, 7742, 7743, 7869, 7894, 7908, 7935, 7946, 7962, 134740730038270, 8352, 134740750000005, MAMA CHOWK JALNA, 132040700033848, 3894, 4075, 4094, 4110, 4119, 4129, 4145, 4163, 4192, 4205, 4206, 4242, 4259, 4278, 132040730034068, 4323, 4324, 4390, 4535, 132040780000085, PARATHUR JALNA, 133220700048833, 8909, 8949, 8950, 133220730025816, 5884, LATUR, AUSA MAIN ROAD, 137450700005400, 5564, 5574, 5590, 5592, 5593, 5616, 5649, 5657, 5675, 5677, 137450730024557, 4591, AUSA ROAD LATUR, 139160700003921, 3930, 3961, 3980, CHANSHUK ROAD LATUR, 134830700027814, 7847, 7869, 7884, 7905, 7913, 7947, 7954, 134830730021009, 1010, 1024, 1045, 1047, 1048, 1052, 1107, 1109, 1186, 134830780000134, NILANGA, 138290700004042, 4053, 4054, 4055, 4106, 4128, 138290730009614, SHIVAJI CHOWK AHMEDPUR, 138240700003082, 3195, 3294, UDGIR, 137460700003918, 4011, 137460730017824, 7896, 137460780000087, NANDED, ANAND NAGAR NANDED, 126680700040487, 0565, 0591, 0594, 0611, 0628, 0641, 0667, 0678, 0679, 0701, 0741, 0766, 0776, 126680730017770. DHARMABAD NANDED. 133530700025996. 6205. 6334. 6376, 6396, 8028, 133530730008356, 8497, 8498, 8499, 8504, KINWAT NANDED, 134800700040529, 0565, 0574, 0578, 0616, 0617, 134800730007114, 7118, 7131, 7142, MAIN ROAD BHOKAR, 133050700053265, 3412, 3461, 3573, 3581, 3589, 3613, 3632, 3643, 3649, 3658, 3681, 3709, 133050730014144, 4227, 4228, 4249, 133050780000078, PETH UMRI NANDED, 134790700027478, 7512, 7519, 7539, 7540, 7623, 134790730010474, 0482, 0493, 0498, 0500, 0518, 0519, 0524, 0584, TARODA NAKA NANDED, 132380700032643, 2664, 2729, 2750, 132380730020092, 0202, DAMAN, BUS STAND DAMAN, 139410700003279, 3352, 3368, 139410730001141, 1147, 139410750000001, DABHEL, 139210700002528, 2543, 2552, 2570, 2598, 2600, 2601, 2623, 139210730001978, 1979, 139210780000086, DAMAN, 114770700036556, 6577, 6703, 6769, 6774, 6776, 6777, 6796, 6813, 6814, 6815, 6816, 6861, 6878, 8545, 114770730014964,

Persons wishing to participate in the above auction shall comply with the following:- Interested Bidders should submit Rs. 10,000/- as EMD (refundable to unsuccessful bidders) by way of Cash on the same day of auction. Bidders should carry valid ID card/PAN card. For more details please contact 8089292353. **Authorised Officer** 

For Manappuram Finance Ltd

L&T Finance

**Authorized Officer** 

For L&T FINANCE LIMITED

# **POSSESSION NOTICE**

[Rule-8(1)]

Whereas the undersigned being the authorized officer of L&T Finance Limited (Erstwhile, L&T Finance Holdings Ltd), under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, and in exercise of powers conferred by Section 13(12) of the said Act read with [rule 3] of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notices calling upon the Borrower/Co-borrowers and Guarantors to repay the amount mentioned in the demand notice appended below within 60 days from the date of receipt of the said notice together with further interest and other charges from the date of demand notice till payment/realization. The Borrower/Co-Borrowers/ Guarantors having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower/Co-Borrowers/ Guarantors and public in general that the undersigned has taken possession of the property described herein under in exercise of powers conferred on him/her under Section 13 of the said Act read with rule 8 of the said Rules on this notice.

Loan Borrower/s/			Dem	and Notice	<b>Date and Type</b>
Account Number	Co-borrower/s & Guarantors Name	Description of the Mortgaged Properties	Date	Outstanding Amount (₹)	of Possession Taken
		SCHEDULE – I All the piece and parcel of the Property Address: Flat No. 2002 Admeasuring 58.08 Square Meters Rera Carpet Area On The 20th Floor In The "c" Wing Of The Building Known As "versatile Valley", Of Land Bearing Old Survey No. 11/9 & New Survey No. 12/9, Village- Nilje, Taluka Kalyan, District Thane, Within The Limits Of The Nilje Gram Panchayat, Dombivali (e) Kalyan, Maharashtra 421204  SCHEDULE – II All the piece and parcel of the Property Address: Flat No. 1106 Admeasuring 58.08 Square Meters Rera Carpet Area On The 11th Floor In The "d" Wing Of The Building Known As "versatile Valley", Of Land Bearing Old Survey No.11/9 & New Survey No. 12/9, Village- Nilje, Taluka Kalyan, District Thane, Within The Limits Of The Nilje Gram Panchayat Dombivali (e) Kalyan, Maharashtra 421204		Rs. 1,35,85,978.60/- As on 06-09-2023	22.08.2024 Physical Possession

The Borrower/ Co-borrowers/ Guarantors in particular and public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealing in the property would be subject to the charge of L&T Finance Limited for an amount mentioned in the demand notice together with further interest and other charges from the date of demand notice till payment/realization.